

माजी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर: कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे



शिवाजी विद्यापीठात आयोजित माजी विद्यार्थी

कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: माजी विद्यार्थ्यांमुळे शिवाजी विद्यापीठाचा लौकिक जगभरात सर्वदूर पसरला आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आज सकाळी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात माजी विद्यार्थ्यांचा मध्यवर्ती मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा भार स्वीकारल्यानंतर विविध देशांत जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी मला शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी भेटले. संबंधित ठिकाणचे कॉर्पोरेट जगतातील अधिकारी तसेच प्राध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांची कष्टाळू आणि समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती यांनी भारावून गेल्याचे दिसले. त्या त्या देशांचे संशोधन क्षेत्र असो अथवा अर्थकारण, या प्रत्येक क्षेत्रात आपले विद्यार्थी जागतिक स्तरावर मोलाचे योगदान देत आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. या पुढील काळात या विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सर्वकष विकासामध्ये सामावून घेण्याचा संकल्पही कुलगुरूंनी बोलून दाखविला.



या वेळी प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सादरीकरणाद्वारे माजी विद्यार्थ्यांना अवगत केले. ते म्हणाले, वर्तमान स्थितीत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच सक्रिय योगदान अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ विद्यापीठाला वेळोवेळी मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यातील काहींनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्वतंत्र संकेतस्थळाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. जी.एस. राशिनकर यांनी उपक्रमांचा आढावा घेतला. संघटनेचे सचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, संघटनेचे खजिनदार अजित चौगुले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठ विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान

नॅक मूल्यांकनात माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या विकासात्मक कार्यासाठी दिलेले योगदान हा अनेक घटकांपैकी एक घटक आहे. त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी किती रकमेचे योगदान दिलेले आहे, यावर गुणांकन अवलंबून असणार आहे. याची पूर्ण जाणीव असलेले नॅकचे सल्लागार व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. जगन्नाथ पाटील यांनी पूर्वी जाहीर केल्यानुसार, रु. १,२५,००० चा धनादेश संघटनेकडे पाठविला आहे. तसेच, पलूस येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या पदवीधरांनी रु. १० हजार देणगी रूपात दिले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी रु. २५ हजार दिले. डॉ. भारती पाटील यांनी रु. ५००० हजार दिले. संघटनेचे अध्यक्ष तथा कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनीही ११ हजार रुपयांची देणगी संघटनेला दिली. तसेच, राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याभोवतीच्या उद्यानाच्या सुशोभीकरणाचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शविली.